

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि यु.३/१११/२०२३
दिनांक २६/०५/२०२३

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 22BI016752700 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यात प्रथमः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. दुर्गा तिरथदास गोगीया अशी नोंद आहे. मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ १४ चौ.फुट असून सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. जितु तिरथदास गोगीया रा- हाय स्ट्रिट कॉम्पलेक्स, ग्राऊंड फ्लोर, शॉप नं. २६ उल्हासनगर-२ यांनी दिनांक २५/०५/२०२३ रोजी (ना.सु.केंद्र टोकन क्र. ४१२०२३००००९६२१) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री/श्रीम. जितु तिरथदास गोगीया अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- १) वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- २) श्री/श्रीम. प्रियंका विशाल नाथानी ऊर्फ लाजु तिरथदास गोगीया/रविना किशीन करीया ऊर्फ नितु तिरथदास गोगीया/रिया किशोर भारती ऊर्फ निमा तिरथदास गोगीया/पुजा दिपक कटारीया ऊर्फ पुजा तिरथदास गोगीया (लिहुण देणार) श्री/श्रीम. जितु तिरथदास गोगीया (लिहुण घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत रिलीज डिडची छायांकित प्रत (अ.क्र. ५१७ दिनांक: २०/०५/२०२३)
- ३) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. ५१८ दिनांक: २०/०५/२०२३)
- ४) दिनांक २४/०५/२०२३ रोजीचे जन खुलासा वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस

(मिनाक्षी जोशी)
लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 22BI016752700 करीता मालमत्ता कर मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. जितु तिरथदास गोगीया अशी नोंद वर्ष २०२३-२०२४ पासून करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.

(उध्दव लुल्ला)
कर निरीक्षक तथा
उप कर निर्धारक व संकलक

(जेठानंद करमचंदानी)
कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	126973
Date	26/05/2023
Sign	



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-3/111/2023

Date- 26/05/2023

Token No. 41202300009621

Sr. No. 22/2319

To,

SHRI. JEETU TIRATHDAS GOGIA

High Street Complex GRD. Floor Shop No. 26

Ulhasnagar-2

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
 Bearing Sr. No. 22/2319 Of Mpl Assessments Register

Ref:- Your Notice Dated: 25/05/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Durga Tirathdas Gogia** Under Ward No. 22
 Property No. 22BI016752700 as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the
 assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Indcx-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Unregistered Instrument attested by Notary Namely RELEASE DEED	No: 517	Dt: 20/05/2023
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: 518	Dt: 20/05/2023
12.	Objection Notice published in th News paper Namely Daily Jan Khulasa	No: -----	Dt: 24/05/2023
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: -----	Dt: -----
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGRREMENT FOR SALE	No: -----	Dt: -----

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.

Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation

